

लोकशाही बळकट करणाऱ्या नागरिकांना घाबरवणारा भ्याड हल्ला : ना.सुधीर मुनगंटीवार
संपूर्ण महाराष्ट्र शहीद कुटुंबियांच्या पाठिशी

चंद्रपूर दि. १ मे : महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरंग स्फोटात १५पोलीस जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. या घटनेचा राज्याचे वित्त,नियोजन व अर्थ मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निषेध केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र या हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबाच्या पाठिशी उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

गडचिरोलीपासून 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे ते आज सकाळी हा भूसुरंग स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये 15 जवान शहीद झाल्याचा अंदाज आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या शुभ पर्वावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निषेध केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नुकतीच लोकसभा निवडणूका संपन्न झाली. यामध्ये अनेक महानगरांना लाजवेल इतक्या मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील मतदारांनी मतदान केले. नक्षलवाद्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.नक्षलवाद्यांच्या आवाहानाला दुर्लक्षित करत मोठ्या संख्येने लोक घराबाहेर मतदानासाठी पडले. लोकशाही बळकट करण्याचा त्यांचा हा संकल्प जिव्हारी लागल्यामुळे नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर हल्ला केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

राज्याचे पोलिस खाते व नक्षल विरोधी दल या संदर्भात कसून तपास करत असून या भ्याड हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराही मुनगंटीवार यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असून जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या भ्याड हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू आलेल्या कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी असून आमच्या सर्वांच्या संवेदना शहीद कुटुंबासोबत असल्याचे त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त करताना स्पष्ट केले.